

14th November, 2022

Department of Corporate Services

BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai-400001

Dear Sir/Madam,

Ref: BSE Security Code: 503229

Sub: Disclosure of publication of Un-audited Financial Results for the second quarter and half year ended 30th September, 2022 in Newspapers.

In terms of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company has published the Un-audited financial results for the second quarter and half year ended 30th September, 2022, which have been considered, approved and taken on record by the Board of Directors, at their meeting held on Saturday, 12th November, 2022 in "Financial Express" (English newspaper) and in "Lakshdeep" (Marathi newspaper).

Further, in pursuance of Regulation 30(4) read with Schedule III (A) (12) please find enclosed the copy of Newspaper articles as published in abovementioned newspapers.

Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully, For **Simplex Realty Limited**

Kinjal P Shah Company Secretary

& Compliance Officer

FINANCIAL EXPRESS

THE ROYAL BOMBAY

SEAMEN'S SOCIETY

A Special General Meeting of

the Society will be held at The

Prince of Wales Seamen's

Club on Thursday the 01st

December 2022 at 1700 Hrs.

CLASSIFIEDS

PROPERTY

PLOT FOR SALE

LOWER PAREL - 1 ACRE.

PART TENANTED, SUIT-

ED BEST FOR GRADE A+

OFFICES DEVELOPMENT.

'IMPORTANT

0070811495-1

38BLVD@GMAIL.COM

PLOT FOR SALE AT

SEND EOI:

Capt O. P. Dhondiyal **Honorary Secretary** The Royal Bombay Seamen's Society

SUPER TANNERY LIMITED

CIN No.: L19131UP1984PLC00621

Regd. Office: 187/170, Jajmau Road, Kanpur - 208 010 (U.P);

Ph.: +91 7522000370/71, Fax: +91 512 2460792, Email: share@supertannery.com, Web: www.supertannery.com EXTRACT OF CONSOLIDATED AND STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS

	FOR THE Q	UARTER AN					SULIS		(₹ in Lacs)
	for an international for		STAND	ALONE			CONSOL	IDATED	JU:
SI. No.	Particulars	Three Months ended 30.09.2022 (Unaudited)	Three Months ended 30.06.2022 (Unaudited)	Three Months ended 30.09.2021 (Unaudited)	Half Year ended 30.09.2022 (Unaudited)	Three Months ended 30.09.2022 (Unaudited)	Three Months ended 30.06.2022 (Unaudited)	Three Months ended 30.09.2021 (Unaudited)	Half Year ended 30.09.2022 (Unaudited)
1.	Total Income	6,314.65	5,525.00	5,805.27	11,839.65	6,375.63	5,455.63	5,861.56	11,831.26
2.	Net Profit before Interest, depreciation, exceptional items and tax Net Profit for the period before tax	458.57	414.58	367.47	873.15	453.47	416.92	363.45	870.39
	(before Exceptional and Extraordinary items)	220.26	141.99	167.09	362.25	214.93	143.76	162.99	358.69
 4. 5. 	Net Profit for the period before tax (after Exceptional and Extraordinary items) Net Profit for the period after tax (after	220.26	141.99	167.09	362.25	214.93	143.76	162.99	358.69
٧.	Exceptional and Extraordinary items)	223.01	99.99	120.27	323.00	217.44	101.76	116.17	319.20
6.	Total Comprehensive Income for the period.	2.52	5.92	4.35	8.44	2.52	5.92	4.35	8.44
7.	Equity Share Capital (Face value of ₹ 1/- per share)	1,079.73	1,079.73	1,079.73	1,079.73	1,079.73	1,079.73	1,079.73	1,079.73
8.	Basic and Diluted Earnings Per Share (of ₹ 1/-each) (Not Annualized *)								
1.	Before Extraordinary Items (in ₹)	0.21	0.09	0.11	0.30	0.20	0.09	0.11	0.30
11.	After Extraordinary Items (in ₹)	0.21	0.09	0.11	0.30	0.20	0.09	0.11	0.30

Notes: 1. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and year ended consolidated and standalone financial results are available on the Stock Exchange websites:-www.bseindia.com and on the Company's website www.supertannery.com. 2. These financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under section 133 of Companies Act 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 and relevant amendment thereafter. The said financial results of the Parent Company and its subsidiaries [together referred as the "Group"] have been prepared in accordance with Ind AS 110 - Consolidated financial statements".

> For and on behalf of the Board of Directors Iftikharul Amin Managing Director DI N No. 00037424

TRANSCHEM LIMITED CIN:L24100MH1976PLC019327 REGD OFFICE: 304, Ganatra Estate, Pokhran Road No.1, Khopat, Thane(W) - 400 601

Tel: 022-2547 7077 Fax: 022-2547 8601 Email: secretary@transchem.net

Extract Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30 September 2022. (₹. In Lakhs, unless otherwise stated)

		Quarte	Ended		Half Year Ended		Year Ended	
Sr No.	PARTICULARS	30 Sep 2022 (Unaudited)	30 Jun 2022 (Unaudited)	30 Sep 2021 (Unaudited)	30 Sep 2022 (Unaudited)	30 Sep 2021 (Unaudited)	31 Mar 2022 (Audited)	
1	Total Income (Net) Net Profit / (Loss) for the period	104.00	112.70	139.29	216.70	283,49	666.05	
3	(before tax and exceptional items) Net Profit / (Loss) for the period	56.14	76.22	89.84	132.36	202.28	390.82	
4	(before tax and after exceptional items) Net Profit / (Loss) for the period (after tax and exceptional items)	56.14 41.66	76.22 56.15	89.84 66.78	132.36 97.81	202.28 150.81	390.82 286.82	
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit for the period after tax and other comprehensive income after tax)	405.32	(456.22)	(92.49)	(50.90)	(8.07)	335.89	
6 7 8	Paid up Equity Share Capital (Face value ₹10/- per share) Other Equity (as per last audited balance sheet) Earning per share (EPS) FV of ₹10/- each (not annualised)	1,224.00 NA	1,224.00 NA	1,224.00 NA	1,224.00 NA	1,224.00 NA	1,224.00 5,406.04	
3	(i) Basic EPS (ii) Diluted EPS	0.34 0.34	0.46 0.46	0.55 0.55	0.80 0.80	1.23 1.23	2.34 2.34	

1) The financial results are prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind-AS) and amendments issued thereafter prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, and other recognised accounting practices and policies as applicable. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the quarter and half year ended 30 September 2022, filed with the stock exchange under Regulation 33 of SEBI

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results for the quarter and half year ended 30 September 2022 are available on Stock Exchange website viz. www.bseindia.com and Company's website www.transchem.net,

3) The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on 12 November 2022. For TRANSCHEM LIMITED

Mahesh Suresh Rananavre Date: 12 November 2022

Registered Office: 15th Floor, PS Srijan Tech Park

Plot No. 52, Block DN, Sector V, Salt Lake City

Kolkata 700 091, District 24-Parganas North.

CIN No.: U65910WB1993FLC060810

L&T Finance Limited

Branch office: Mumbai

Place: Thane

Place: Kanpur

Dated: November 12, 2022

L&T Financial Services

POSSESSION NOTICE [Rule-8(1)]

Whereas the undersigned being the authorized officer of L&T Finance Limited (Erstwhile, L&T Housing Finance Ltd has been Merged with L&T Finance Ltd under the Scheme of Amalgamation by way of merger by absorption approved by the NCLT Mumbai as well as NCLT Kolkata, L&T Housing Finance Limited has merged with L&T Finance Limited ('LTF') w.e.f. 12th April, 2021) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred by Section 13(12) of the said Act read with [rule 3] of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notices calling upon the Borrower/ Co-borrowers and Guarantors to repay the amount mentioned in the demand notice appended below within 60 days from the date of receipt of the said notice together with further interest and other charges from the date of demand notice till payment/realization. The Borrower/ Co-Borrowers/ Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/ Co-Borrowers/ Guarantors and public in general that the undersigned has taken possession of the property described herein under in exercise of powers conferred on him/her under Section 13 of the said Act read with rule 8 of the said Rules on this notice.

Loan	Borrower/s/		Den	nand Notice	Date and Type of
Account Number	Co-borrower/s & Guarantors Name			Outstanding Amount (`)	Possession Taken
	1. Shazad Mohiyuddin Sheikh 2. Mohiyuddin Sheikh	All The Piece And Parcel Of The Property Address Flat No A 1302,13th Floor,dheeraj Residency Link Road,goregaon W Mumbai Maharashtra Mumbai India 400104		Rs. 11599804.87/- As On 04-03-2021	08-11-2022 Symbolic Possession
	1. Vishal Giridhar Bhave 2. Rekha Giridhar Bhave	All The Piece And Parcel Of The Property Address: - Residential Flat No. 1201 – A Wing Admeasuring Aprroximately 337.86 Square Feet Carpet Area Equivalent To 31.40 Square Meters Carpet Area In The Building Parinee-essence On The Plot Bearing C.t.s No. 471a(pt), S.no. 157, Bhabrekar Nagar, Charkop, Off.old Link Road, Opp. Jmd Skoda Workshop, Babrekar Nagar Road, Ambedkar Road, Kandivali (w) Mumbai Maharashtra 400067		Rs. 40,18,606.24/- As On 11-08-2022	08-11-2022 Symbolic Possession

The Borrower/ Co-borrowers/ Guarantors in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing in the property would be subject to the charge of L&T Finance Limited for an amount mentioned in the demand notice together with further interest and other charges from the date of demand notice till payment/realization.

Date: 14.11.2022 Place: Mumbai

Authorized Officer For L&T FINANCE LIMITED

AUTOLINE AUTOLINE INDUSTRIES LIMITED

Regd. Office: S. Nos. 313, 314, 320 to 323, Nanekarwadi, Chakan, Tal. Khed, Dist. Pune - 410 501. | Tel: +91 - 2135 - 635 865 / 6 Email: investorservices@autolineind.com | Website: www.autolineind.com | CIN: L34300PN1996PLC104510

Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended September 30, 2022

(₹ in Lakhs except EPS)

			STANDALONI		CONSOLIDATED		D
Sr.	DADTICIII ADC	Quarter Ended		Half Year Ended	Quarter Ended		Half Year Ended
No.	PARTICULARS	30 Sep. 2022	30 Sep. 2021	30 Sep. 2022	30 Sep. 2022	30 Sep. 2021	30 Sep. 2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1.	Income From Operations (Gross)	16,657	13,549	34,624	16,771	13,549	34,761
2.	Other Income	47	38	87	33	19	57
3.	Total Income	16,704	13,587	34,711	16,804	13,568	34,818
4.	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional items)	(346)	119	(149)	(325)	100	(153)
5.	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional	1000000		00000000	1.317.00	560000	HINDOON
	items)	1,040	119	1,206	1,030	100	1,202
6.	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items)	1,040	119	1,206	1,030	100	1,202
7.	Total Comprehensive Income / (Loss) for the period (after tax)						
	including other Comprehensive Income	1,005	126	1,187	994	108	1,184
8.	Paid up Equity share capital (Face Value of ₹ 10/- each)	3,896	3,796	3,896	3,896	3,796	3,896
9.	Reserves excluding Revaluation Reserves	X-2	8			500-500-500-50	71 34/0 86/00
10	Earnings per share						
CIN DO	a) Basic (in ₹)	2.67	0.43	3.12	2.65	0.37	3.11
	b) Diluted (in ₹)	2.67	0.43	3.10	2.65	0.37	3.09

Place: Pune

Date: 13 Nov. 2022

The above is an extract of the detailed format of Quarterly Result filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of above Results are available on the Company's website: www.autolineind.com and BSE website: www.bseindia.com and NSE website: www.nseindia.com.

> By Order of the Board FOR AUTOLINE INDUSTRIES LIMITED

> > (Shivaji T. Akhade)

Managing Director & CEO DIN: 00006755

SIMPLEX REALTY LTD.

SIMPLEX REALTY LIMITED

30, KESHAVRAO KHADYE MARG. SANT GADGE MAHARAJ CHOWK, MUMBAI-400 011 Tel No:+91 22 2308 2951 Fax No:+91 22 2307 2773 Website: www.simplex-group.com E-mail: realty@simplex-group.com CIN-L17110MH1912PLC000351

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS

	(₹ In Lakhs except per share data						
Sr. No.	Particulars	Quarter ended 30.09.2022	Half year ended 30.09.2022	Quarter ended 30.09.2021			
1	Total Income from Operations	20.25	115.06	136.09			
2	Net Profit / (Loss) for the period (before share of profit/(loss) of associates, exceptional items and tax)	35.61	96.05	53.63			
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after share of profit/(loss) of associates and exceptional items)	34.99	95.19	62.49			
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after share of profit/(loss) of associates and exceptional items)	27.20	72.13	50.14			
5	Total comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	8.17	11.88	60.13			
6	Equity Share Capital	299.14	299.14	299.14			
7	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)- (Not annualised) Basic & Diluted	0.91	2.41	1.67			

Place: Mumbai

Dated: 12th November, 2022

- The above is an extract of the detailed format of Quarterly Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Consolidated Financial Results are available on the website of the Stock Exchange, www.bseindia.com and the Company's website, www.simplex-group.com. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 12th November, 2022.
- The above financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised
- accounting practices and policies to the extent applicable. Additional information on Standalone Financial Results is as below:

Quarter ended 30.09.2022	Half year ended 30.09.2022	Quarter ended 30.09.2021
168.65	409.43	276.27
35.61	96.05	53.63
27.82	72.99	41.28
	ended 30.09.2022 168.65 35.61	ended 90.09.2022 30.09.2022 168.65 409.43 35.61 96.05

For Simplex Realty Limited

Vishnubhai B.Haribhakti

Director

DIN: 00088062

Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations of individuals advertising in its newspapers o Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers o otherwise acting on an advertisement in any manner whatsoever. Registered letters are not accepted in response to box number advertisement."

E-AUCTION

WORLDSTAR FABRICS LLP (UNDER LIQUIDATION) Sale of LLP as Going Concern/ Immovable Property under the Insolvency and Bankruptcy Code, 2016 | CIN: AAE-7573

Notice is hereby given to the public in general under the insolvency and Bankruptcy Code, 2016 and Regulations there under, that the Commercial Premises belonging to Worldstar Fabrics LLP -(Under Liquidation) (Corporate Debtor) will be sold by Eauction through the service provider Right2Vote Infotech Private Limited via https://right2vote.in/eauction/ Reserve Price | Earnest Money Deposit |

DETAILS OF ASSETS	(Rs. In Lakhs)	(Rs. In Lakhs)			
E-Auction for the Sale of immovable property located at "Unit No. 03, Third Floor, The Business Bay, Kurla-Andheri Road, Andheri East, Mumbai – 400 093"	560	56			
DETAILS OF AUCTION					
Date and Time of Auction	28th November, 2022 from				

Director

DIN:08296631

12:00 pm to 02:00 pm Last date for Submission of EOI & EMD | 25th November, 2022 before 5:00pm On or before 24th November, 2022 Inspection Date & Time from 11:00 am to 5:00 pm

containing details of terms and conditions of the E-Auction available on https://right2vote.in/eauction/. The liquidator has the right to cancel or extend or modify etc. any of the terms of the E-auction at any time. The Liquidator has the right to reject any bid without assigning any reasons. For any query regarding E-Auction, Contact Mr. Naveen Kumrah at +91-9921063657 or E-mail: vijayplulla@rediffmail.com Vijay P Lulla

Interested applicants may refer to the Complete E-Auction Process documen

Liquidator-Worldstar Fabrics LLP | Reg No. IBBI/IPA-001/IP-P00323/2017-18/10593 Communication Address: 203B, Arcadia Building, NCPA Marg, Nariman Point, Mumbai-400021 | Email ID: vijayplulla@rediffmail.com • Contact No : 9920279899 Date: 14.11.2022 | Place: Mumbai

NOTICE FOR SALE OF ASSETS SHIV MFG. PIPES PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION)

(A company under liquidation process vide Hon'ble NCLT order dated 24th November 2021 Registered Office: Shop-4, 'Dharti Height', Plot 28, Sec 21, Navi Mumbai/ Kamothe, Navi Mumbai, Mumbai, Maharashtra 410209 Last Date to apply and submit the documents: 28th November 2022

Date and Time of Auction: 7th December 2022, 10.30 am to 4.30 pm Sale of Assets owned by Shiv Mfg. Pipes Private Limited (in liquidation), forming part of Liquidation Estate, has been initiated by the Liquidator appointed by the Hon'ble National Company Lav

Tribunal, Mumbai. The sale will be done by the undersigned through the e-auction route. Basic description of assets for sale Block No Reserve Price (INR) Address/Area Asset Plant & Machinery Furniture | Gat/Survey No. 64/2 Village | 1

& fixtures, Office equipments	Tadawale, Samat Wagholi, Koregaon,Satara, Maharashtra 415521	1	2,38,50,000
Land & Building (incl. structures), Plant & Machinery, Furniture & fixtures, Office equipments	Freehold Land (2 hectares) situated at Gat/ Survey No. 64/2, Village Tadawale, Samat Wagholi, Koregaon, Satara, Maharashtra 415521 along with building (4295 sq. mts), furniture & fixtures, office equipments	2	5,31,00,000
The terms and conditions of a	uction and other details of prop	erties are	uploaded on the websit

i.e.https://www.stresscredit.com Interested buyers can check the details available on the website and submit a bid for the same.

Contact person on behalf of E-Auction Agency (Linkstar Infosys Private Limited): Mr. Dixi Prajapati Email id: admin@eauctions.co.in Contact person on behalf of Liquidator: Ms. Aayushi Maheshwari

Email id: aayushi@stresscredit.com

Sandeep D. Maheshwari, Liquidator IBBI Reg. No: IBBI/IPA-001/IP-P00640/2017-2018/11093 Regd. Address: 1, Shree Ram Laxmi Niwas CHS, Near Anthony Bakery, Kolbad, Thane (W) 400601 Date: 14th November 2022 Place: Mumbai

Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI of the Company's Act. 2013 [Pursuant to section 374(b) of the companies Act, 2013 and rule 4(1) of the companies

Form No.URC-2

(Authorised to Register) Rules, 2014] Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies

Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at Pune that M/s. TECHNOGREEN ENVIRONMENTAL SOLUTIONS a partnership firm a business entity may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by shares. . The principal objects of the company are as follows:

1. To carry on the business of providing consulting services in almost every realm of environment & infrastructure planning, solutions to every problem of environment & climate change, which are both environmentally as well as economically feasible. Consulting includes & shall not be limited to due diligence, techno-legal opinion, regulatory compliance across India & abroad across environmental & climate change regimes and sustainability concepts as well as sustainability reporting.

- 2. To provide environmental IT based solutions with compliance software & App's. Application of AI, IoT & Robotics to address environmental as well as climate change problems with setting up of such pilot scale & other related operations to demonstrate its success, Carryout research, education, training & awareness / sensitization in fields of
- environment & climate change to advocate policy research & create decision support 3. To carry out consulting, research & turnkey assignments such as DPR's, technology screening, scale ups & engineering for water & wastewater treatment, river & nalla
- treatment / rejuvenation, solid waste management, air pollution control system, waste to energy projects, green buildings, climate resilience & others. 4. Special capacity building programs for corporate upliftment & regulatory bodies such as
- State Pollution Control Board including designing strategies for Corporate Social Environmental Responsibility, for all environmental related services. 5. To carry on the business, whether within or outside India, of collection, segregation, transportation, trading, processing, composting, recycling, treatment and disposal of all
- types of waste (whether solid, liquid or gaseous substances) and including municipal solid waste, electronic waste (e- waste), construction and demolition debris, bio-medical waste, hazardous waste, sewage, waste water etc. Undertake use, sale, marketing and/or distribution of all products and by-products that are generated in the process of treatment or disposal of waste and waste products (such as compost, energy and refuse derived fuel generated form waste to energy processes such as bio-methanation etc. methane gas from landfill, processing, electronic products suitable for re-use with or without refurbishing paper, metals and other materials including chemicals obtained from treatment of wastes) and to develop, construct, operate and/or maintain/manage processing facilities for all types of waste and waste products including composting plants, landfills and sewages treatment plants, waste water treatment plants, incinerators, refuse derived field plants, electronic waste processing plants and to also undertake development, marketing, purchase, sale and/or trading of financial instruments that would enable the financing of waste collection, treatment or processing projects (including carbon emission
- receipts (CER's), legal consulting services and any other related activities. III. A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at:-

202, Hem Opal apartment 26, Ekta Society, Wakadewadi, Pune - 411003, Maharashtra, India.

IV. Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of corporate Affairs (IICA), Plot No. 6,7,8, Sector 5, IMT Manesar, District Gurgoan, Haryana-122050 within twenty-one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office.

Dated this 12th day of November 2022 For and on behalf of TECHNOGREEN ENVIRONMENTAL SOLUTIONS **Prasad Rangrao Pawar** Ajay Ramakant Ojha



Regd. Office: IFCI Tower, 61 Nehru Place,

Tel.: 011-41732000/Fax No.: 011-26230201 आज़ादीक Website: www.ifciltd.com CIN: L74899DL1993GOI053677 Tender No : IFCI/HO/M&R/10/2022-23, dated 14/11/2022

SALE OF FINANCIAL ASSETS BY IFCI LTD. UNDER OPEN AUCTION METHOD IFCI Ltd. invites bids from Banks/Fls/NBFCs/ARCs, as eligible under RBIs regulatory framework for sale/transfer of the following NPA:

Nature of Total Outstanding EMD* Name of the Terms of account Financial Asset Amount (Rs.) Sale (Rs.) (as on 15/10/2022) 4,70,68,46,132 Rupee Term 1,00,00,000/-BS Limited 100% cash (Under Liquidation) basis *EMD is not stated as a percentage of reserve price

The Tender Document with detailed terms and conditions for the same has been uploaded on the website (http://www.ifciltd.com) under Tenders→ Sale of Properties→ NPA. Last date for submission of Expression of Interest (EOI) is 01/12/2022. The e-auction will take place on All corrigenda/addenda/amendments/time extensions/clarifications etc., if any, to the Tender will

be hosted only at the website (http://www.ifciltd.com). Note: IFCI reserves the right to reject all or any bid(s), wholly or partly without assigning any eason whatsoever.

General Manager Place: New Delhi (Monitoring & Recovery) Date: 14/11/2022



NOTICE OF RECORD DATE FOR 2" INTERIM DIVIDEND FOR FY 2022-23 Notice is hereby given that CONCOR's Board of Directors in its meeting held on 10' November, 2022 has fixed 23" November 2022 (Wednesday) as Record date for the purpose of determining the entitlement of members to 2" Interim Dividend @60% (Rs.3.00 per share

भारतीय कंटेनर निगम लिमिटेड

on equity share of Rs.5/- each), declared by the Board in its aforesaid meeting for the financial year 2022-23. Further, Interim dividend will be paid: i) to those Members whose names will appear in the Register of Members of the Company ifter giving effect to all valid Share Transfers in physical form lodged with the Company or its Registrar on or before 23" November 2022; or

ii) in respect of Shares held in electronic form, to those "deemed members" whose names appear on the Statements of beneficial ownership furnished by National Securities Depository imited (NSDL) and Central Depository Services (India) Limited (CDSL), at the end of business hours on 23rd November 2022.

in order to avail the facility of payment of dividend through Electronic Clearing Service (ECS) members of the Company, holding their shares in Demat mode are requested to submit the duly filled in ECS mandate Form to their Depository Participant and those holding physical shares to Company's Share Transfer Agents and Registrar: M/s Beetal Financial & Computer Services (P) Ltd., BEETAL HOUSE, 3rd Floor, 99, Madangir, Behind Local

Shopping Centre, Near Dada Harsukhdas Mandir, New Delhi-110062, ECS instructions once furnished by the member will supersede all his/ her previous bank mandates/details ECS mandate form is available on Company's website: www.concorindia.co.in. For Container Corporation of India Ltd. (Harish Chandra)

Place: New Delhi ED (Finance) & Company Secretary Date: 10.11.2022

E-AUCTION - SALE NOTICE

VIRGO HOME DEZINER PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION) REG. OFFICE: GODOWN NO.1, BUILDING NO. 183, JUMBOSHED GODOWN, VILLAGE GUNDAVLI, TALUKA BHIWANDI, THANE, MUMBAI -421302 CIN: U52609MH2010PTC241562 Notice is hereby given to the public in general under the Insolvency and Bankruptcy

Code, 2016 ("Code") and Regulations thereunder, that the Furniture/ Home Décor & Accessories held as Inventory, belonging to Virgo Home Deziner Private Limited –(in liquidation) ("Corporate Debtor") is being offered as per regulation 32 (eof the Insolvency and Bankruptcy Board of India (liquidation process) Regulations, 2016 by the liquidator appointed by the Hon'ble NCLT, Mumbai Bench vide order C.P No. 342 of 2018 dated 30th August, 2021 under the Code. The bidding shall take place through online e-auction service provider Right2Vote

Infotech Private Limited at https://right2vote.in/eauction/ Reserve Price Earnest Money Deposit

Accessories held as Inventory	20	2.00
DETAILS OF AUCTION	205	
Date and Time of Auction	28th Novemb 12:00 pm to 0	
ast date for Submission of EOI & EMD	25th Novemb	er, 2022 before 5:00pm
nspection Date & Time	On or before from 11:00 ar	24th November, 2022 n to 5:00 pm

(Rs. In Lakhs)

(Rs. In Lakhs)

IMPORTANT NOTES: E-Auction will be held for sale of Furniture/Home Décor & Accessories held as Inventory on "AS IS WHERE IS BASIS", "AS IS WHATIS BASIS", "WHATEVER THERE IS BASIS" and "NO RECOURSE BASIS" without any representation. warranty or indemnity and will be conducted "online".

Interested applicants may refer to the Complete E-Auction Information Process Document containing details of terms and conditions of the E-Auction and other details of the properties which are uploaded at the website i.e. https://right2vote.in/eauction/ or shall be available on sending request at

 The Liquidator has right to cancel or extend or modify any terms of E-auction at anytime. The Liquidator has the right to reject any bid without assigning any reasons. Contact person on behalf of liquidator : Mr. Naveen Kumrah (9921063657)

Liquidator- Virgo Home Deziner Private Limited Reg No. IBBI/IPA-001/IP-P00323/2017-18/10593

Communication Address: 203B, Arcadia Building, NCPA Marg, Nariman Point, Mumbai-400021 | Email ID: vijayplulla@rediffmail.com • Contact No : 9920279899 Date: 14.11.2022 | Place: Mumba

CLASSIFIED CENTRES IN MUMBAI Nikharge Advertising, Sugo Advertising,

Borivali (W), Vasai (W), Phone: 28921255 Phone: 7756982329/ 7028565571 Mobile: 9322210176

SHAH Publicity Borivali West 022-28927421 / 9930898947 Mayuresh Publicity, Virar (W). *Phone* : 0250 – 2503913.

M.S. Advertising, Bhayander (E), Phone: 022-28160100 Mobile: 9769711727

DETAILS OF ASSETS

Sale of Furniture/Home Décor &

Plasma Advertising, Panvel. Phone: 022-27461970

Mobile: 9923935556

Classifieds Making A Small Message Go A Long Way

financialexp.epa



'माझा गोठा, स्वच्छ गोठा मोहीम राबविणार

परभणी, दि. १३ : परभणी जिल्हातील सर्व कृषी, पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्रयव्यवसाय महाराष्ट्र राज्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेच्या सहभागातून राज्यभर 'माझा गोठा, स्वच्छ गोठा' मोहीम राबविण्याचा निर्णय कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने घेतला आहे. नुकतीच या मोहिमेची राज्यभरात सुरुवात झाली असून ६ डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी राज्यातील बाधित शहरे, गावे, वाड्या-वरत्या, पांडे व तांडे येथील पशूधनाचे सर्वेक्षण आणि लंपी चर्मरोग नियंत्रणासाठी पश्रपालकांना जैवसूरक्षा उपाय व अनुषंगिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मोहीम कालावधीमध्ये बाधित गावांमध्ये गाठीभेटी घेण्यासाठी सर्वेक्षण पथके तयार करण्यात येणार असून, एका पथकामध्ये एक पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी अथवा पशुसंवर्धन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी राहतील.

रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप

टाटा केमिकल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : बॉम्बे हाऊस, 24 होमी मोदी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-400001. याद्वारे स्चित करण्यात येते की, कंपनीच्या खालील प्रमाणे नमूद केलेल्या

प्रतिभूतींसाठीची प्रमाणपत्रे हरवली आहेत/गहाळ झाली आहेत आणि सदरील प्रतिभूतीध / अर्जदार यांनी डप्लिकेट प्रमाणपत्रासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे

अशी कोणतीही व्यक्ती जिचा सदरील नमूद केलेल्या प्रतिभूतींच्या संदर्भात कोणत्याही स्वरुपाचा दावा असेल त्यांनी आपल्या दाव्याच्या संदर्भातील माहिती/दावा कंपनीकडे त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात या तारखेपासून १५ दिवसांत सादर करावा, अन्यथा पुढील कोणतीही पूर्वसूचना न देता डुप्लिकेट प्रमाणपत्र जारी करण्याच्या संदर्भात कंपनी योग्य तो क्रम घेईल.

धारकाचे / सहधारकाचे	प्रातभूताचा प्रकार	प्रतिभूतीची	डिस्टिंक्टव्ह		
नाव	आणि दर्शनी मूल्य	संख्या	क्रमांक		
चंद्रकांत कृष्णाजी सुकाळे	२५००००	२५०	१८१११६९७३ ते		
आणि सिंधू चंद्रकांत सुकाळे			9८999७२२२		
दि. १४/११/२०२२	सही/-				
तिकाण • मंबर्ड	चंदकांत कष्णा	जी सकाळे आणि	सिंध चंदकांत सकाळे		

PUBLIC NOTICE

जाहीर नोटीस

आमचे वडील **मोहम्मद खलील अहमद**

अन्सारी हे युनिटी अपार्टमेन्ट को.ऑप हौ.

सोसायटी लि. रुम नं. ६, २ रा माळा, ई-

विंग, प्लॅट नं. २७७, एल.बी.एस. मार्ग,

कुर्ला (प.) मुंबई - ४०० ०७० चे सभासद

होते, त्यांचे १८/१०/२००५ रोजी मुंबई

येथे निधन झाले आहे. त्यांचे नावे शेअर

सटिफिकेट क्रमांक ३४ आहे. सदर रुम

आणि शेअर सटिफिकेट आमचे नावे

करण्यासाठी सोसायटीतीला अर्ज दिला

आहे त्याबाबत कोणचाही कोणत्याही

प्रकारची हरकत किंवा तक्रार असल्यास

हि नोटीस प्रसिध्द झालेल्यापासुन १५

दिवसांत सोसायटीला किंवा आम्हाला

१. अश्फाक अहमद खलील

अहमद अन्सारी- ९८२१४८३९९८

२. मोहम्मद असलम मोहम्मद

खलील अन्सारी- ९७६९६२८६८६

कळविण्यात यावे.

सही

Mrs. Usha Gautam Mehta a joint Membe of the Arihant Darshan "B" Wing Co operative Housing Society Limited, Ple No. 12, Derasar Lane, Asha Nagar, Off. W E. Highway, Kandivali [East], Mumbai 400 101 holding the Flat No. 406, 4t Floor, "B" Wing [said Flat] & 5 fully pair shares, sum of Rs. 50/- each bearing Shares distinctive Nos. 116 to 120 (both inclusive) in respect of the Sharr Certificate No. 23 [said Shares], who expired on 09-01-2020 leaving Min Gautamchand Rikhabchand Meht [Husband], Mrs. Pooja Sunil Khabia ne Miss. Pooia Gautamchand Meht

[Daughter] & Mr. Mukul Gautamchan Mehta [Son]. The Society hereby invites claims objection from any Person, Firm, Society Company, Corporation or any Bod Corporate has any claim or lien against th said Flat & Shares within a period of 14 days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claims objection. If no claims/ objections ar eceived within the period prescribe above, the Society shall be free to deal a per law. A copy of the submitted documents are available for inspection b the claimants/ objection, in the office of the Society/ with the secretary of the Societ between 10 A. M. to 6 P.M. from the date of publication of the notice till the date

f publication or the half of expiry of its period.

For and on behalf of the control of the cont Arihant Darshan "B" Wing CHS Ltd Sd/- Secretar Place: Mumbai Date: 14/11/202

जाहीर सूचना

नर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की

आमचे अशील अर्थात **सावजीभाई रामजीभाई**

काथिरीया हे सदनिका क्र.३०३, ३रा मजला, ए विंग

क्षेत्रफळ ४१४.५० चौ.फु. कार्पेट, कृष्णा अपार्टमेंट इमारत

शांती पार्क, मिरा रोड (पुर्व), जिल्हा ठाणे-४०११०७

जमीन सर्व्हे क्र.२१६ (भाग), गाव मिरा/भाईंदर, तालुक व जिल्हा ठाणे आणि मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्य

श्री. राघवभाई कलाभाई पटेल यांनी सदर सदनिक क. 303 ही जागा मे. पी ॲण्ड के बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स, त्यांचे मालक श्री. निलेश एस. टांक यांच्याकडून दिनांक १७ सप्टेंबर, १९९४ रोजीचे विक्री करारनामामार्फत खरेदी करण्याचे मान्य केले आणि सदर

विक्री करारनामा मुद्रांक कायद्यानुसार मुद्रांक शुल्क रक्क

रु.७०६०/- तसेच दंड रक्कम रु.३०० जमा करून मुद्रांकित करण्यात आले. परंतु सदर करारनामा नोंदण

जयद्यानुसार नोंद करण्यात आला नव्हता आणि तदनंत

श्री. राघवभाई कलाभाई पटेल यांनी सदर सदनिक

क्र.३०३ ही जागा दिनांक ७ नोव्हेंबर, २००१ रोजीचे नोंटणीकत विकी करारनामानमार श्री सावजीभार **रामजीभार्द काथिरीया** यांच्याकडे विकी करण्याचे मान आता आमचे अशील **श्री. सावजीभाई रामजीभा** काथिरीया यांना सदर सदनिका समोर दी कॉसमॉर को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडकडून कर्ज घेण्याची इच्छा आहे. म्हणून मागील मालक/खरेदीदार/विकेता यांचे कायदेशीर वारसदार, नातेवाईक, पारिवारीक सदस्य यांना परोक्त सदर मालमत्तेवर दावा असल्यास त्यांनी यो

दस्तावेजी पराव्यांसह **७ दिवसात** कळवावे.

जर कोणा व्यक्तीस. कायदेशीर वारसदार यांना वर नम

जागा किंवा कोणत्याही भागावर विक्री, मालकीत्व

हस्तांतरण, अदलाबदल, अधिभार, बोजा, करारनामा बक्षीस. वहिवाट. उपवहिवाट. भाडेपड्रा. उपभाडेपड्रा ताबा, परवाना, मालकी हक, वारसा हक, तारण

कर्ज, न्यास, परिरक्षा, देणगी, कायदेशीर हक्क, लिस्

पेन्डन्स किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार

हक्क, दावा, हित किंवा आक्षेप असल्यास त्यांनी लेखं

म्बरूपात मर्व आवश्यक हम्तावेजी प्राव्यामह महा मचन प्रकाशन तारखेपासून ७ (सात) दिवसांच्या आत खाली

वाक्षरीकर्त्याकडे कळवावे. अन्यथा असे दावा/आक्षेप

किंवा मागणी त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाः

सही/- एस.जी.एम. ॲण्ड असोसिएटस

पोलीस लेन, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९

(ॲडव्होकेटस्, उच्च न्यायालय) ए/२०४, विन्सवे कॉम्प्लेक्स, २रा मजला, जुन

त्र्यवहार पुर्ण केला जाईल. दिनांक: १४.११.२०२२

. गर्यादेत असलेल्या जागेचे मालक आहेत.

आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर्स, वांद्रे–कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई–४०००५१ कॉर्पोरेट कार्यालय: आयसीआयसीआय एचएफसी टॉवर, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९.

सुवर्ण लिलाव सूचना

येथे सर्व जनतेस सूचित करण्यात येत आहे की, आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड (आयसीआयसीआय एचएफसी) ने खालील खात्यांमधील सोन्याच्या दागिन्यांचा लिलाव करण्याचा . निर्णय घेतला आहे. जे थकीत झाले आहेत किंवा ज्या ग्राहकांचे डिफॉल्ट किंवा मार्जिनचे उल्लंघन झाले आहेत. येथे सामान्य जनतेस आणि विशेषत: कर्जदार/सह-कर्जदारांना (खाली नमूद केलेली) . देय रक्कम अधिक त्यावरल पुढील व्याज तसेच सर्व खर्च आणि आनुषंगिक खर्च इ. लिलाव तारखेपर्यंत परतफेड करण्याकरिता सूचना देण्यात येत आहे.

कर्जदार/सह-कर्जदाराने त्यांचे दागिने सोडण्यास इच्छुक आहेत, त्यांनी मूळ शाखेला भेट द्यावी जिथे कर्जदाराने दागिने तारण ठेवले होते किंवा संबंधित शाखेच्या नमूद केलेल्या नियुक्त प्राधिकरणाच्या खाली नमद केलेल्या क्रमांकांवर संपर्क साधावा. उल्लेखित कालावधीत देय रकमेची परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यानंतर आयसीआयसीआय एचएफसी सोन्याचे दागिने लिलावाद्वारे सर्वसाधारणपणे सार्वजनिक/बोलिदारांना विकेल. हा लिलाव ऑनलाईन http://gold.samil.in द्वारे <mark>शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०२२ रोजी दुपारी १२.३०वा. ते दुपारी ३.३०वा.</mark> च्या दरम्यान

शाखा-डोंबिवली **: संपर्क क्र**.८८९८१२२००७: <mark>जीएल खाते-</mark>१२०००००३४८५८ विक्री आयसीआयसीआय एचएफसीद्वारे पुष्टीकरणाच्या अधीन आहे आणि आयसीआयसीआय एचएफसीचे अधिकृत अधिकारी कोणतीही किंवा सर्व बोली नाकारण्याचा अधिकार राखून ठेवतात. लिलाव ऑनलाईन http://gold.samil.in द्वारे केला जाईल, कोणत्याही कारणामुळे दिलेल्या तारखेला लिलाव पूर्ण न झाल्यास, त्यासंबंधीचा लिलाव त्यानंतरच्या कामकाजाच्या दिवसांत केला जाईल. ठिकाण किंवा तारखेत बदल. जर असेल तर. आणि विक्रीच्या तपशिलवार अटी व शर्ती. तपशील आमच्या www.icicihfc.com वेबसाइटवर अपडेट केले जातील.

या संदर्भात आणखी कोणतेही संप्रेषण जारी केले जाणार नाही. सही/ अधिकत स्वाक्षरीकर्ता दिनांक: १४.११.२०२२

ठिकाण: मुंबई आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडकरिता

SIMPLEX IIII REALTY LTD.

सिम्प्लेक्स रियाल्टी लिमिटेड

३० केशवराव खाडये मार्ग, संत गाडगे महाराज चौक, महालक्ष्मी (पू.) मुंबई-४०००११. द्ररः:९१-२२-२३०८२९५१, फॅक्सः ९१-२२-२३०७२७७३

वेबसाईट:www.simplex-group.com; ई-मेल:realty@simplex-group.com सीआयएन:एल१७११०एमएच१९१२पीएलसी०००३५१

		(ক্.লান্ডান	, प्रतिशेअर व्यतिरि त
	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमार्ह
तपशील	३०.०९.२०२२	३०.०९.२०२२	३०.०९.२०२९
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२०.२५	994.0६	938.09
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक बाबपूर्व)	34.89	९६.०५	43.5
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाबनंतर)	38.99	84.98	£2.89
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाबनंतर)	20.20	७२.१३	40.9
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न ((करानंतर) व कालावधीकरिता एकत्रित			
नफा/(तोटा) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	۷.٩٥	99.८८	ξ 0.93
समभाग भांडवल	२९९.१४	२९९.१४	२९९.११
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/ – प्रत्येकी)(अखंडीत व खंडीत कार्यचलनासाठी)			
मूळ व सौमिकृत (वार्षिकीकरण नाही)	0.89	2.89	9.80

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. संपुर्ण त्रैमासिक एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे नमुना कंपनीच्या www.simplex-group.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२ नोव्हेंबर, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात

३. वरील वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ (इंडएएस) नुसार

आणि लागू मर्यादेत मान्यताप्राप्त लेखा योजना व सरावानुसार तयार केले आहे. एकमेव वित्तीय निष्कर्षावरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाप

	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही
तपशील	३०.०९.२०२२	३०.०९.२०२२	३०.०९.२०२१
एकूण उत्पन्न (इतर उत्पन्नासह)	१६८.६५	809.83	२७६.२७
करपुर्व नफा/(तोटा)	34.49	९६.०५	43.६३
करानंतर नफा/(तोटा)	२७.८२	७२.९९	४१.२८
		सिम्प्लेक्स रियात	न्टी लिमिटेडकरीता

सही / -ठिकाण : मंबर्ड विष्णभाई बी. हरिभक्ती दिनांक : १२ नोव्हेंबर, २०२२ संचालक - डीआयएन:०००८८०६२

केबीएस इंडिया लिमिटेड

सीआयएन: एल५१९००एमएच१९८५पीएलसी०३५७१८

नोंदणीकृत कार्यालयः ५०२ कॉमर्स हाऊस, १४०, नागिनदास मास्तर रोड, फोर्ट, मुंबई-४००००१ दूरः: ४०३६२६२६, **फॅक्स**: ४०३६२६१८ वेबसाईट:www.kbs.co.in, ई-मेल:kbs@kbs.co.in

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)

					(, , , , , , , , , , , , , , , , , , ,		
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली सहामाही	संपलेली सहामाही	संपलेले वर्ष	
तपशील	३०.०९.२०२२	३०.०६.२०२२	३०.०९.२०२१	३०.०९.२०२२	३०.०९.२०२१	३१.०३.२०२२	
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१०१.६८	990.94	४९.९५	२११.८३	9२३.२४	२३६.१६	
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	६४.४७	७३.२१	94.28	9३७.६८	५४.७६	48.८८	
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	६४.४७	७३.२१	94.28	9३७.६८	५४.७६	48.८८	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	४८.८५	48.9८	৭ ৭.७२	903.03	४०.५२	३९.४५	
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष							
नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	४८.८५	48.9८	৭ ৭.७२	903.03	४०.५२	३९.४५	
समभाग भांडवल (दर्शनीमुल्य रु. १०/– प्रति)	८५२.१२	८५२.१२	८५२.१२	८५२.१२	८५२.१२	८५२.१२	
राखीव (पुनर्मुल्यांकीत राखीव वगळून) मागील वर्षाच्या ताळेबंद							
पत्रकात दिल्यानुसार	-	_	_	_	-	-	
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/–प्रत्येकी)							
(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)							
१. मूळ	0.40	0.६३	0.98	9.29	0.80	०.४६	
२. सौमिकृत	0.40	0.६३	0.98	9.29	0.80	०.४६	

१) सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲंण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या नियम ३३ अन्वये बीएसई लिमिटेडसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. सद्र वित्तीय निष्कर्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित भारतीय लेखा प्रमाण (इंड-एएस) आणि आवश्यक तरतुदीनुसार तयार केले आहेत. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर व कंपनीच्या www.kbs.co.in

वेबसाईटवर उपलब्ध आहे. २) मागील कालावधिचे आकडे जेथे आवश्यक आहेत तेथे पुनर्नमूद करण्यात आले

> केबीएस इंडिया लिमिटेड करिता सही / -तुषार शाह अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०१७२९६४१

Valson

Notice is hereby given that we, CGS-CIMB Securities (India) Private Limited a SEBI Registered Research Analyst bearing registration number INH0000 0669 and having registered office at 214, DBS House, Prescott Road, Fort, Mumbai 400 001 are going to surrender our Research Analyst license and that if anyone has any grievance, they can lodge the grievances at scores gov in

PUBLIC NOTICE

or email us at in.compliance@cgs-cimb.com.

PUBLIC NOTICE

my client Mrs. Dipti Ajay Sheth has applied for the transfer of 50% undivided rights in the Flat No.B/1501 on 15th Floor in the building known as Gokul Heights Co-op. Hsg. Soc. Ltd., situated at Mathuradas Road, Kandivali (West), Mumbai 400067, along with ten fully paid up shares of Rs.50/- each issued under Share Certificate No.93 and bearing distinctive Nos. from 831 to 840 (both inclusive), from the name of her sister Late Miss Kavita Sureshchandra Shah who expired on 02-01-2022, to her name.

All persons who have any claim, right, title and/or interest or demands to in or against the above mentioned property by way of inheritance, sale, mortgage, charge, trust, lien, possession, gift, maintenance, lease attachment or otherwise howsoever is hereby equired to make the same known in writing o the undersigned at her address at Shop No.14, Akruti Apartment, Mathuradas Road, Kandivali (West), Mumbai 400 067 and also to the above mentioned society within 15 days from the date hereof, otherwise if any claim comes forward hereafter will be considered as waived and/or abandoned. Date: 14/11/2022

Sd/-(Mrs. Rashida Y. Laxmidhar) Advocate

PUBLIC NOTICE

lotice is hereby given to public at large that my client Mrs. Sonal Ajay Gupta alias Ms. Sonal Kumudbhai Lotia has applied for the ransfer of 50% undivided rights in the Flat No.H/102 on 1st Floor in the building known as Acropolis Building G, H, I And J Co-op. Hsg. Soc. Ltd., situated at Survey No.64 Hissa No.2, Sector-3, Chikhal Dongre Road Virar (West), Taluka: Vasai, District: Palghai 401303, from the name of her father Late Mr Kumudbhai Maganlal Lotia who expired or 13/10/2020, to her name.

All persons who have any claim, right, title and/or interest or demands to in or against the above mentioned property by way of nheritance, sale, mortgage, charge, trust, lien, possession, gift, maintenance, lease attachment or otherwise howsoever is hereby equired to make the same known in writing to the undersigned at her address at Shop No.14, Akruti Apartment, Mathuradas Road Kandivali (West). Mumbai 400 067 and also to the above mentioned society within 15 days from the date hereof, otherwise if any clain comes forward hereafter will be considered as waived and/or abandoned.

Date: 14/11/2022 (Mrs. Rashida Y. Laxmidhar) Advocate

Valson Industries Limited MANUFACTURER OF ART SILK SYNTHETIC YARN AN ISO 9001 CERTIFIED COMPANY

CIN No. L17110MH1983PLC030117 REGD.OFFICE: 28, Bldg No.6, Mittal Industrial Estate, Sir M. V. Road, Andheri (E), Mumbai 400059.
Phone No: 40661000 Fax: 91-022-40661199 Email: pritesh@valsonindia.com. Website:www.valsonindia.com

Statement of Unaudited Results for th	e Quarter	anu nan	Tear Ellu		
				(Rs. in Lakh
	Quarter	Corresponding	Year to date	Year to date	Year
	Ending	3 months	figures for the	figures for	ended
Particulars		ended in the	current period	the previous	
ratucuais -		previous year	ended	period ended	
	30-Sep-22	30-Jun-22	30-Sep-22	30-Sep-21	31-Mar-22
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from Operations (net)	3,055.23	3,479.55	6,534.78	4,979.61	11,502.28
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	0.52	3.22	3.73	(149.97)	(117.18)
Net Profit / (Loss) for the period after tax	0.52	3.22	3.73	(149.97)	(117.18)
(after Extraordinary Items)					
Equity Share Capital	766.08	766.08	766.08	766.08	766.08
Reserve (excluding Revaluation Reserves as shown in	-	-	-	-	1812.53
the Balance Sheet of previous year)					
Earnings Per Share (before extraordinary items)					
(of Rs. 10/-each):					
(a) Basic	0.01	0.04	0.05	(1.96)	(1.53)
(b) Diluted	0.01	0.04	0.05	(1.96)	(1.53)
Earnings Per Share (after extraordinary items)					
(of Rs. 10/-each):					
(a) Basic	0.01	0.04	0.05	(1.96)	(1.53)
(b) Diluted	0.01	0.04	0.05	(1.96)	(1.53)
Note:					

The above is an extract of the detailed format of quarter ended 30th September 2022 unaudited financial results filed with the Stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com)

For Valson Industries Ltd

Place: Mumbai Date: 12th November, 2022

Suresh N. Mutreja Chairman & Managing Director

UNITY Small Finan Bank

युनिटी स्मॉल फायनान्स <u>बँक लिमिटेड</u> ५वा मजला, सेंट्रम हाऊस, विद्यानगरी मार्ग, सांताकुझ (पुर्व), मुंबई-४०००९८

ताबा सूचना

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) अन्वये)

त्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन[ँ] ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४/२००२) अंतर्गत **युनिटी मॉल फायनान्स बँक लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय:** बसंत लोक, वसंत विहार, न्यु दिल्ली-१९००५७ आणि **कॉर्पोरेट कार्यालय:** ५वा मजला, सेंट्रम हाउन्स, विद्यानगरी मार्ग, कलिना, गंताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००९८ चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोसेमेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद तारखेला वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार खालील कर्जदारांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत खालील तक्त्यात नमुद रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार हे वर नमुद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की. खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कला १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा खाली नमुद तारखेला घेतलेला आ

अ.	कर्जदार/सह-कर्जदार/तारणकर्ता/	मागणी सूचना दिनांक	स्थावर मालमत्तेचे तपशील	ताबा दिनांक
क्र.	जामिनदाराचे नाव व कर्ज खाते क्रमांक	व थकबाकी		ताबा प्रकार
8	१. श्री. कल्लु शाभजीत पांड्ये (कर्जदार/	१६.१२.२०२१	श्री. कल्ल शाभजीत पांड्ये, श्रीमती मधु कल्ल पांड्ये यांच्या मालकीचे	09.99.7077
	तारणकर्ता)	रु.१३,६७,२३४.६७ (रुपये तेरा	फ्लॅट क्र.ॅ१०४, १ला मजला, साई आशिर्वीद इमारत, इमारत क्र.१,	सांकेतिक ताबा
	२. श्रीमती मधु कल्ल पांड्ये (सह-कर्जदार	लाख सदुसष्ट हजार दोनशे चौतीस	प्लॉट क्र.२०, सर्व्हे क्र.४१४/१,२,३ आणि सर्व्हे क्र.९२४, ८२७/३,	
	/तारणकर्ता)	आणि पैसे सदुसष्ट फक्त)	गाव माहिम, तालुका व जिल्हा पालघर-४०१४०४, क्षेत्रफळ ६१.१४	
	(कर्ज खाते क्र.:0२८३३०२००००००४)		चौ.मी. मालमत्तेच्या चतुसिमा पुढीलप्रमाणे: पुर्वेस: प्रवेश रस्ता ; पश्चिमेस:	
			विद्यमान इमारत; दक्षिणेस: मोकळी जागा; उत्तरेस: रस्ता.	
2	१. श्री. अनिल पांडुरंग शेलार	02.02.2028	श्री. अनिल पांडुरंग शेलार, श्रीमती अल्का अनिल शेलार यांच्या	09.88.2022
	(कर्जदार/तारणकर्ता)	रु.९,२१,७५१.०० (रुपये नऊ लाख	मालकीचे फ्लॅट क्र.४०४, ४था मजला, बी विंग, इमारत क्र.४, सेक्टर	सांकेतिक ताबा
	२. श्रीमती अल्का अनिल शेलार	एकवीस हजार सातशे एकावन्न	१, सर्व्हे क्र.९४२(पी), एचडीआयएल पॅराडाईज सिटी, गाव माहिम,	
	(सह-कर्जदार/तारणकर्ता)	फक्त)	तालुका पालघर-४०१४०४, क्षेत्रफळ ४३.१२ चौ.मी. (कार्पेट क्षेत्र).	
	(कर्ज खाते क्र.:0२८३०४२००००००२८)			
3	१. श्री. भरतकुमार शांतीलाल जैन	२६.०७.२०२१	श्री. भरतकुमार शांतीलाल जैन यांच्या मालकीचे फ्लॅट क्र.३०३, ३रा	09.88.2022
	(कर्जदार/तारणकर्ता)	रु.४,७१,१२५.०० (रुपये चार लाख	मजला, नाकोडा संकुल, सर्व्हे क्र.१६५, एच.क्र.१/४, गाव पालघर,	सांकेतिक ताबा
	२. श्री. शांतीलाल शिवलाल जैन	एकाहत्तर हजार एकशे पंचवीस	नगरपरिषद पालघर, अशोक ठाकूर इमारतच्या मागे, जुना पालघर	
	(जामिनदार)	फक्त) आणि रु.१३,५६,७९१.०९	पश्चिम-ठाणे, क्षेत्रफळ बिल्टअप ९५०.०० चौ.फु.	
	(कर्ज खाते क्र.:०२८३०३५००००००६	(रुपये तेरा लाख छपन्न हजार सातशे		
	व कर्ज खाते क्र.: ०२८३०५१००००००६)	एक्याण्णव आणि पैसे नऊ फक्त)		

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **यनिटी** म**ॉल फायनान्स बँक लिमिटेड** यांच्याकडे वर नमुद केलेली रक्कम तसेच त्यावरील व्याज मिळून एकत्रित रक्कम जमा करावी.

प्रतिभुत मालमत्ता सोडविण्याकरीता, उपलब्ध वेळेच्या संबंधीत सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. प्राधिकृत अधिकार यनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड ठिकाणः मंबर्ड

ट्रान्सकेम लिमिटेड

सीआयएन: एल२४१००एमएच१९७६पीएलसी०१९३२७ नोंदणीकृत कार्यालय: ३०४, गणात्रा इस्टेट, पोखरण रोड क्र.१, खोपट, ठाणे (प.)-४००६०१

दूर.क.०२२-२५४७७०७७, फॅक्स:०२२-२५४७८६०१, ई-मेल: secretary@transchem.net

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु.लाखात, नमुद केल्या व्यतिरिक्त)

l		संपलेली तिमाही		संपलेले अर्धवर्ष		संपलेले वर्ष	
आ क्र	1	३०.०९.२०२२ अलेखापरिक्षित	३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२१ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२२ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित
۶.	एकूण उत्पन्न (निञ्वळ)	१०४.००	११२.७0	१३९.२९	२१६.७०	२८३.४९	६६६.०५
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	५६.१४	७६.२२	85.85	१३२.३६	२०२.२८	\$\$0.62
₹.		५६.१४	७६.२२	۷۵.۶۵	१३२.३६	२०२.२८	३९०.८२
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	४१.६६	५६.१५	८६.७८	९७.८१	१५०.८१	२८६.८२
५.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर						
ı	सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	804.37	(४५६.२२)	(९२.४९)	(40.80)	(८.०७)	३३५.८९
ξ.		१२२४.00	१२२४.00	१२२४.00	१२२४.00	१२२४.00	१२२४.00
७.	इतर समभाग (मागील लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकानुसार)	-	-	-	-	-	५४०६.०४
८.							
	अ. मूळ ईपीएस	0.₹%	०.४६	0.44	0.00	१.२३	7.38
ı	ब. सौमिकृत ईपीएस	0.₹8	०.४६	0.44	0.00	१.२३	7.38
Ð	π.	•			•	•	

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षांकरिता त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षांकरिता त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.transchem.net वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि तद्नंतर १२ नोव्हेंबर, २०२२ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले

ट्रान्सकेम लिमिटेडकरित महेश सुरेश रननवं

डीआयएन:०८२९६६३१

दिनांक: १२ नोव्हेंबर, २०२२



रिशीरूप लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः डब्ल्यु ७५(ए) व डब्ल्यु ७६(ए), एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, सातपुर, नाशिक-४२२००७. वेबसाईट: www.rishiroop.in, ई-मेल: investor@rishiroop.com द्रा.: १२२-४०९५२०००, ९१-०२५३-२३५००४२, फॅक्स: ९१-२२-२२८७२७९६

३० स्पटेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

						(रु.लाखात)
	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले
	तिमाही	तिमाही	तिमाही	सहामाही	सहा माही	वर्ष
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
तपशील	३०.०९.२२	३०.०६.२२	३०.०९.२१	30.09.77	३०.०९.२१	38.03.22
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२७९४.३१	२५३०.६२	२४१६.९०	५३२४.९३	४५०५.१५	९३५१.१७
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व						
अपवादात्मक बाबपुर्व)	६७७.४५	(७४.९३)	७५३.४७	६०२.५२	१५६९.७५	२१३०.९५
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(अपवादात्मक बाबनंतर)	५५७.९२	(११७.९७)	६२०.१८	४३९.९५	१२८८.४४	१६८४.९१
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता						
एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष						
उत्पन्न (करानंतर))	५५८.८८	(१२९.५५)	६१६.४५	४२९.३३	१२८६.५३	१६५९.९५
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा)	५५८.८८	(१२९.५५)	६१६.४५	828.33	१२८६.५३	१६५९.९५
भरणा केलेले समभाग भांडवल (रु.१०/- प्रती)	९१६.३६	९७०.१३	९७०.१३	९१६.३६	९७०.१३	९१६.३६
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)						
(तिमाही व सहामाहीकरिता वार्षिकीकरण नाही)						
१. मूळ (रु.)	६.0९	(१.२९)	६.३९	8.20	१३.२८	१७.७८
२. सौमिकृत (रु.)	६.0९	(१.२९)	६.३९	8.60	१३.२८	१७.७८

१. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे मंडळाच्या लेखासमितीद्वारे १२ नोव्हेंबर, २०२२ रोजी पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२ नोव्हेंबर, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत नोंद पटावर घेण्यात आले.

२. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिता एकमेव वित्तीय निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकनकेले आहे. यावर त्यांनी अपात्र अहवाल दिलेला आहे.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक व सहामाही वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.rishiroop.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये आदित्य कपर व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:००००३०१९

ठिकाणः मुंबई दिनांकः १२ नोव्हेंबर, २०२२

दिनांक: ११ नोव्हेंबर, २०२२ ठिकाण: मुंबई